



GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited  
GSK House, Dr. Annie Besant Road,  
Worli, Mumbai - 400 030  
Tel No: +91 22 2495 9595  
Fax No: +91 22 2495 9494  
Web: [www.gsk-india.com](http://www.gsk-india.com)  
Email: [askus@gsk.com](mailto:askus@gsk.com)

10<sup>th</sup> February 2026

To,

**BSE LIMITED**  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai - 400001

**THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED**  
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G Block  
Bandra-Kurla Complex, Bandra (East)  
Mumbai - 400051

Dear Sir,

**Sub: Advertisement Relating to publication of Financial Results for third quarter & nine months ended December 2025**

Pursuant to Regulation 47 of the Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (LODR) we enclose advertisements given in Economic Times, Business Standard and Maharashtra Times relating to publication of Financial Results for third quarter & nine months ended December 2025.

Thanking you,

Yours faithfully  
For **GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited**

Ajay Nadkarni  
Vice President – Administration, Real Estate  
& Company Secretary

Encl: Public Notice

CIN: L24239MH1924PLC001151

## New Income Tax Playbook to Roll Out from April 1

Our Bureau



New Delhi: The Income Tax Department will notify new Income Tax Rules and forms by the first week of March, officials said, paving the way for implementation of the Income Tax Act, 2025 from April 1.

While income tax returns under the new Act will be filed by the taxpayers in July 2027, under the new rule, the forms including advance tax and tax deduction at source will kick in by April 1, 2026.

The new rules, which overhauled employee perquisite valuation, will be applicable to salaried taxpayers under both the old and the new tax regimes.

The Central Board of Direct Taxes (CBDT) released the draft rule for public consultations on Saturday. "These rules are made with a long-term vision and we will ensure that all income reported is auto populated in the forms making tax filing very easy for the taxpayers," a tax official said, adding that this

will also make incorrect reporting on income difficult. According to the official, the new rules, along with a technology-enabled compliance architecture, will significantly streamline tax filing and improve the accuracy of income reporting.

"We are open to take all feedback, revise and correct wherever it is necessary as these rules are going to stay for a long period giving tax certainty to the business and common taxpayers," the official said.

The draft framework updates perquisite thresholds that had remained unchanged for decades, aligning them with current market realities.

## Adani Energy Gets Japanese Funding for HVDC Project

Our Bureau

Mumbai: Adani Energy Solutions (AESL), India's largest private energy services company, has secured long-term financing from a consortium of Japanese banks for its high-voltage direct current (HVDC) transmission project, a green evacuation corridor designed to strengthen the flow of renewable power across northern India.

The project will play a central role in evacuating renewable energy from Rajasthan's solar-rich regions and delivering it into India's national grid, supporting the country's expanding clean power demand, the company said Monday. Configured as a high-capacity ±800 kV HVDC network



with an evacuation capacity of 6,000 MW, the 950-kilometre corridor will connect Bhadla in Rajasthan to Fatepur in Uttar Pradesh.

Scheduled for commissioning by 2029, the link is expected to become a critical green transmission artery—enabling large-scale renewable integration while strengthening grid stability for some of India's most energy-intensive urban and industrial centres.

The asset is part of the Adani Group's integrated clean energy platform. Rajasthan is a key generation hub for Adani Green Energy, whose projects already supply clean power to AESL subsidiary Adani Electricity Mumbai.

## Gravita Enters Copper Alloys with ₹800-crore Rashtriya Metals Deal

Our Bureau

Mumbai: Gravita India, a leading global recycler and one of the world's largest players in lead recycling, has entered a binding arrangement to acquire Rashtriya Metal Industries (RMIL), India's oldest maker of copper and copper alloy products, for around ₹600 crore, the company said on Monday. Jaipur-based Gravita, which has a market capitalisation of about ₹2,000 crore, said the acquisition marks a strategic diversification into copper and copper alloy products, including recycling from copper scrap to finished alloys.

The move is expected to strengthen Gravita's position as an integrated recycling and value-added manufacturing platform, alongside its existing businesses in lead, aluminium, plastic and rubber. Incorporated in 1946, RMIL is a legacy manufacturer of copper and copper alloy products such as brass strips, coils and cups for electrical, automobile, lock and engineering applications. The company operates a manufacturing facility at Sarigam, near Vapi in Gujarat, with an installed capacity of around 24,000 tonnes per annum. "RMIL derives nearly 60% of its revenues from the domestic market, while exports account for the remaining 40%. Its key overseas markets include the UAE, the US, Egypt and Saudi Arabia. The company also supplies coin blanks to the Government of India," it said in a statement.

## 10 Central Trade Unions to Hold Strike on Feb 12

Our Bureau

New Delhi: A joint platform of 10 central trade unions said it will hold a nationwide general strike on February 12, projecting participation from about 300 million workers, up from an estimated 250 million who backed the last such action in July 2025.

The platform comprises central trade unions and sectoral federations AITUC, HIMS, CITU, INTUC, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF and UTUC.

The unions are opposing the roll-out of the four labour codes, which they term anti-worker, and are pressing the government to repeal them. In addition, they are also opposing the Sustainable Harnessing and Advancement of Nuclear Energy for Transforming India (SHANTI) Act, saying it will allow private and foreign players to enter highly risky and hazardous nuclear power production with a motive of profit at the cost of national security.

## Decide Piramal's Dahej Case in 1 Week: SC to GPCB

Indu Bhan

New Delhi: The Supreme Court on Monday asked the Gujarat Pollution Control Board (GPCB) to decide within a week on Piramal Pharma's plea seeking the immediate reopening of its Dahej manufacturing facility, which was shut over alleged discharge of hazardous waste into a canal connected to the Narmada River.

The court, however, refused to grant any interim relief to the pharma company.

Piramal Pharma operates a zero-liquid-discharge plant at Dahej where it produces hexa-fluoro-methoxypropane, a critical intermediate in the synthesis of sevoflurane, an inhalation anaesthetic widely used in surgeries across the world.

Challenging the Gujarat High Court's February 5 order that refused to stay the closure, the pharma company said the order was "legally unsustainable" as it failed to account for the gross violation of the principles of natural justice.

"This is about alleged dumping of hazardous waste in the Narmada River. This is a source of water for the state and its people," a bench led by Chief Justice Surya Kant said.

"You avail of your remedies before the statutory authorities and the green tribunal." Thereafter, Piramal Pharma would be at liberty to approach the tribunal, which has been directed by the top court to decide the matter, preferably in 2 weeks.

Piramal Pharma said the pollution control board issued

it a show-cause notice on February 2, granting three business days for filing its response. "Shockingly, a closure order was issued the very next day on February 3, stating that the petitioner's response was 'not awaited,'" the appeal filed through counsel Mahfooz A Nazki stated. The company called it an "arbitrary action" which

"highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.

"It highlights a predetermined outcome" and said it was denied the right to be heard.

The closure and disconnection of essential utilities like

electricity and water place the livelihoods of its workforce at risk and threaten the operational integrity of a ₹21,000 crore market-cap enterprise, the company said.



## PFIZER LIMITED

CIN: L24231MH1950PLC008311

The Capital, 1802/1901, Plot No.C-70, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051 Tel: +91 22 6693 2000 Fax: +91 22 2654 0274  
Email ID: contactus.india@pfizer.com Website: www.pfizerltd.co.in

### Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31 December 2025

₹ in crore except earnings per share)

	Particulars	3 months ended 31 December 2025	Year to date figures for nine months ended 31 December 2025	Corresponding 3 months ended 31 December 2024	STANDALONE										CONSOLIDATED									
					Quarter ended 31st December 2025		Quarter ended 30th September 2025		Quarter ended 31st December 2024		Nine Months ended 31st December 2025		Nine Months ended 31st December 2024		Year ended 31st March 2025		Quarter ended 31st December 2025		Quarter ended 30th September 2024		Nine Months ended 31st December 2025		Nine Months ended 31st December 2024	
					Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited					
1	Total Income	683.24	2,037.65	580.75																				
2	Net Profit for the quarter/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	250.15	765.05	172.44																				
3	Net Profit for the quarter/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	191.95	706.85	172.44																				
4	Net Profit for the quarter/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	141.84	522.61	127.60																				
5	Total Comprehensive Income for the quarter/year [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	143.71	522.65	127.06																				
6	Equity Share Capital	45.75	45.75	45.75																				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-																				
8	Earnings per share (of ₹10/- each) (not annualised)*																							
	Basic:	31.01*	114.24*	27.89*																				
	Diluted:	31.01*	114.24*	27.89*																				

## Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the Company's website at www.pfizerltd.co.in



For Pfizer Limited  
Meenakshi Nevatia  
Managing Director

February 09, 2026



## MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

CIN: L99999MH1988PLC080545

Regd. Office: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H. 17, B.K.G. Road, Taluka Rohta, Distt. Raigad - 402 126, Maharashtra, Phone: +91 2194 238511, 238512

Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector- 44, Gurugram-122 003, Haryana

Interim Corporate Office: Plot No. 106, Institutional Sector - 44, Gurugram - 122 003, Haryana, Phone: +91 124 4624000, 2574326

E-mail: secretarial@mahaseam.com, Website: www.jindal.com

## NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the Act) read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (Rules), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations), Secretarial Standard on General Meetings (SS-2), as amended from time to time and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (MCA) for holding general meetings / conducting Postal Ballot process through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, 20/2021 dated 8th December, 2021, 3/2022 dated 5th May, 2022, 11/2022 dated 28th December, 2022, 09/2023 dated 25th September, 2023, 09/2024 dated 19th September, 2024 and 03/2025 dated 22nd September, 2025 (collectively referred to as 'MCA Circulars'), that the resolution as set out in the Postal Ballot Notice dated 28th January, 2026 is proposed to be passed by the members through Postal Ballot only by remote e-voting process

In terms of relevant provisions of the Act and in accordance with MCA Circulars, the Postal Ballot Notice along with the instructions regarding remote e-voting has been sent only through email to all those Members, whose email address is registered with the Company/Depositories/ Depository Participants/Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company and whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off i.e. 30th January, 2026. A person who is not a member on the cut-off date shall accordingly treat the Postal Ballot Notice for information purpose only.

In compliance with the requirements of the MCA Circulars, physical copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the shareholders for this Postal Ballot and shareholders are required to communicate their assent or dissent through the remote e-voting system only. Electronic copies of the Postal Ballot Notice have been sent to all the members on 9th February, 2026, whose email ids are registered with the Company/RTA/Depository Participants.

The Postal Ballot Notice will also be available on the website of the Company www.jindal.com and on the website(s) of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, where the Company's shares are listed.

The facility of casting the votes by the members (e-voting) will be provided by National Securities Depository Limited (NSDL) and the detailed procedure for the same has been provided in the Postal Ballot Notice. The remote e-voting period commences from 09.00 am. (IST) on Wednesday, 11th February, 2026 and ends at 05.00 p.m. (IST) on Thursday, 12th March, 2026. The e-voting modal shall be disabled by NSDL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said time and date. During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 30th January, 2026, may cast their vote by remote e-voting on the resolution as set out in the Postal Ballot Notice.

The Company has appointed Mr. Arunesh Kumar Dubey (FCS 7721, CP 14054), M/s Arunesh Dubey & Co. Company Secretaries as scrutinizer for conducting the entire postal ballot process by way of remote e-voting in a fair and transparent manner.

Members who have not registered their e-mail address with the Company/ RTA/Depositories can now register the same by sending a request to Alankit Assignments Limited or email at rta@alankit.com Members holding Shares in demat form are requested to register their e-mail address with their Depository Participants only. The registered e-mail address will be used for sending future communications.

The Result of the Postal Ballot will be declared within two working days from the conclusion of the remote e-voting. The said results along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company at www.jindal.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and the same shall be communicated to the Stock Exchanges simultaneously.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at 022-48867000 or send a request to Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.com. The grievances can also be addressed to the Company at secretarial@mahaseam.com.

For MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

Sd/-

Ram Ji Nigam

Place: Gurugram Date: 9th February, 2026

Company Secretary M.No. ACS-18763



## BATA INDIA LIMITED

REGD. OFFICE: 27B, CAMAC STREET, 1ST FLOOR, KOLKATA 700016 | CIN: L19201WB1931PLC007261

Telephone: (033) 22895796, Fax: (033) 22895748 | E-mail: in-customer.service@bata.com; Website: www.bata.in

### EXTRACT FROM THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2025

(In Rs. Millions except per share data)

S.No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter ended 31st December 2025	Quarter ended 30th September 2025	Quarter ended 31st December 2024	Nine Months ended 31st December 2025	Nine Months ended 31st December 2024	Year ended 31st March 2025	Quarter ended 31st December 2025	Quarter ended 30th September 2025	Quarter ended 31st December 2024	Nine Months ended 31st December 2025	Nine Months ended 31st December 2024	Year ended 31st March 2025
1	Total income from operations	9446.81	8013.34	9184.78	26878.58	27002.56	34880.26	9446.81	8013.34	9187.94	26878.69	27005.72	34887.86
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	966.72	273.72	875.11	1985.39	2410.50	3005.73	967.97	275.62	880.89	1992.06	2410.30	3032.09
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	887.47	191.03	767.27	1775.67	3642.18	4237.41	888.72	192.93	773.05	1782.34	3641.98	4263.77
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	660.31	137.59	581.67	1314.90	2848.98	3284.49	661.02	138.95	586.99	1319.96	2847.41	3306.56
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	674.70	126.55	577.70	1323.89	2837.06	3286.24	675.41	127.91	583.02	1328.95	2835.49	3308.31
6	Paid up Equity Share Capital</												



तुमचं नाव, तुमचं घर

टीजेएसबी  
गृह कर्ज कायम

तुमच्यासोबत!

मर्यादा ₹ ३ कोटीपर्यंत\* आकर्षक व्याजदर

www.tjsb.bank.in | ☎: 022-48897214

टीजेएसबी बऱ्हक लिमिटेड. महाराष्ट्र राज्य बऱ्हक लिमिटेड. Bharose ka Bank Bhavishya ka Bank

अटी लागू

प्राप्तिकर नियम,  
२०२६ची  
वैशिष्ट्ये

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

प्राप्तिकर नियम, २०२६चा  
नवीन आपाराड १ प्रीप्राप्तिकर  
लागू होणारा आहे. हे नवीन नियम  
मार्यादा पर्याय आठवड्यात  
अधिकृत केले जावील आणि ते  
प्राप्तिकर नियम १६२२ चा जागा  
घेवील. हे नवीन नियम प्राप्तिकर  
कायदा २०२५\* ची अंतर्वल जावीली करतील, जो १  
प्रीप्राप्तिकर नियम २०२६ची  
प्राप्तिकर नियम २०२६ची  
प्राप्तिकर नियम २०२६ची■ नियमांची संख्या ५११ वरून  
कमी करून ३३३ करायण्यात आली  
आहे.■ विधिं पांचांची संख्या ३१९  
वरून ११० करायण्यात आली आहे.■ वापरिं १० लाख रुपयांपेक्षा  
जात रोख ठेव किंवा  
काढप्यासाठी पांच वर्षांपेक्षा  
काढता काढता येणार नाही.■ एक लाख रुपयांखालील हाटिल  
विलासाठी पैन देण्याची गरज  
नाही.■ वाचने खरेदीसाठी पैन अनिवार्य  
करायण्याची मर्यादा पाच लाख रुपये.■ स्थावर कायदा अंतर्वल  
मालातेसाठी, तिची जर किंवा  
२० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल  
तर पैन देणे अनिवार्य.■ विमा कंपनीसोबत  
जाते-आधारित व्यवहारसाठी पैन  
अनिवार्य.■ करमुक सलवातीचे मूल्य  
वाढवण्यात आले आहे.■ घरांडे भता मोजायण्यासाठी  
वेगळुळु, पुणे, अहमदाबाद आणि  
हैदराबाद या शहरांचा 'मेट्रो  
शहराचा' यादीत समावेश  
करायण्याची आहे.■ किंवा एसचेंसाना आता कर  
विकासायेत माहिती शेअर

कायदा लागेल.

■ संदर्भ बऱ्हक टीजेएसबी  
(सीबीडी) हे इलेक्ट्रॉनिक  
पेमेंट स्वीकाराही माझम असेल.

# ‘ईपीएफ’ काढा ‘यूपीआय’द्वारे

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने अपवर देऊ केली सुविधा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

(यूपीआय) वापरान बऱ्हक खात्याप्तरे  
काढप्यासाठी उपलब्ध असेल, असे  
सूचीने सांगितले आहे.

प्रस्तावित सेवेची कार्यक्रमात

सुधारण्यासाठी आणि तांत्रिक

अडवाची दूर करायण्यासाठी ईपीएफओ

२०१० नमुना खात्यांचा वापर करून  
चाचाची घेत आहे. कामगार मंत्रालय

वापरिं एप्रिलमध्ये हे नवीन अंप

वाजारात आण्यायाची शक्यता आहे.

करत आहे. यामध्ये ईपीएफचा

ठारावित हिस्सा रास्ते देवून मोठा

हिस्सा युनिफाइ ऐप्रेटर इंटरफेस

दावा अंजन करावा लागेल, ज्यामध्ये

असे वापरता येईल अंप

ईपीएफचा यात्रे हाताळ्यासाठी आण्या अपवर देऊ काढू शकतील.

■ या अंपचाचा सांगाने ईपीएफओ सदस्यांना पासवुक शिलकीसारख्या इतर सेवांचा लाभ घेता येईल.

■ सर्वाचा, ईपीएफ यात्रे हाताळ्यासाठी आण्या सेवांचा लाभ घेण्यासाठी 'युनिफाइल अकांडं नवर' (यूएफ) पोर्टल किंवा 'टमा' अंपचा वापर करायण्यात होणारा येण्याचा अपवर देऊ काढू शकतील.

■ नवीन अंपमुळे ईपीएफओ सदस्यांसाठी सेवांची सुलभता आणि वितरण अधिक अंपाल.

■ सदस्य याच्या लिंक केलेल्या बऱ्हक खात्याप्तरे हस्तांतरणासाठी उपलब्ध असेली यांची ईपीएफ शिलक मोबाइल अंपलकेनानमध्ये पाहा शकतील.

■ पैसे काढप्यासाचा व्यवहार पूर्ण करायण्यासाठी सदस्यांना यांच्या लिंक

केलेल्या यूपीआय पिनचा वापर करायण्याची परवानगी दिली जाईल, ज्यामुळे त्याच्या बऱ्हक खात्याप्तरे निधीचे सुरक्षित हस्तांतरण निश्चित होईल.

वारच वेळ जातो. 'अंटो-सेटलमेंट'

अंतर्वल, अंजन भरत्यानंतर तीन दिवसांच्या दिवसांच्या आत मानवी संदेशाने ईपीएफओ सदस्यांना हस्तक्षेपायित व्यापार देऊ काढू शकतील.

पैसे काढप्यासाचा व्यवहार पूर्ण करायण्यासाठी सदस्यांना यांच्या लिंक

पैसे काढप्यासाचा